

महाराष्ट्र शासन  
उच्च व तंत्र शिक्षण विभाग  
शासन परिपत्रक क्रमांक: याचिका-२२१२/(प्र.क्र.७९/२०१४)/समन्वय  
मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग, मुंबई - ४०० ०३२.  
तारीख: ०८ डिसेंबर, २०१४.

**वाचा -**

शासन परिपत्रक क्रमांक: याचिका-२२१२/(प्र.क्र.७९/२०१४)/समन्वय, दि.२३ सप्टेंबर, २०१४.

**शासन परिपत्रक -**

जनहित याचिका क्र.१०३/२०११ ( हिंदू जनजागृती समिती विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर/ राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत) संदर्भात दि.२९/०९/२०१४ रोजी सुनावणी झाली असून, त्यामध्ये राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत जनजागृती करण्याबाबत तसेच खराब झालेल्या /फाटलेल्या राष्ट्रध्वजांची विल्हेवाट ध्वजसंहितेतील तरतूदीनुसार लावण्याबाबत मा.उच्च न्यायालयाने निदेश दिले आहेत.

२. जनहित याचिका क्र.१०३/२०११ संदर्भातील दि.२९/०९/२०१४ रोजीच्या आदेशानुषंगाने खालील बाबींचे तंतोतंत पालन करण्याबाबत दक्षता घेण्यात यावी. :-

१) ध्वजसंहितेतील तरतूदी बंधनकारक असून प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर विद्यार्थ्यांनी करू नये याबाबत मान्यताप्राप्त शाळा व महाविद्यालयांनी तसेच सर्व मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांनी खात्री करण्याच्या सूचना सर्व संबंधित संस्थांना देण्यात याव्यात.

२) ध्वजसंहितेतील तरतूदीनुसार फक्त कागदापासून बनविलेले ध्वज वापरण्यात यावेत.

३) ध्वजसंहितेतील नियम २.२ मधील उप नियम ( एक्स ) नुसार सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे आणि शैक्षणिक संस्थांनी कागदी तथा प्लास्टिक ध्वज गोळा करणे व विल्हेवाट लावणे याबाबत जिल्हा आणि तालुका स्तरावर असलेल्या सुविधांबाबत माहिती करून घेण्यात यावी.

४) सदर परिपत्रकास जाहिर प्रसिद्धी देण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४१२०८१४५२१८७२०८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

का.रा.पिळणकर  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.

३. मा.मंत्री ( उच्च व तंत्र शिक्षण ) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. उप सचिव, मा.मुख्य सचिव यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई.
५. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
६. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
७. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई ( २ प्रती )
८. संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
९. संचालक, ग्रंथालये, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
१०. कक्ष अधिकारी, गृह विभाग ( विशा १ अ ), मंत्रालय, मुंबई.
११. सर्व सह सचिव /उप सचिव /अवर सचिव /कक्ष अधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. निवडनस्ती.